

शुषुतुवृती डुरडतुर (Scholarship Form) - TMNP

(For Bharati Program Students)

वैडुतुक डररुती

1. नरव

2. डूरुण डतुतर

3. वडुलरंके डूरुण नरव

4. वडुलरंकर डेशर करुणतर?

Check all that apply.

- शेतकरी / डुरुरी / डेरुकरगर
- तरतुकरलुक नुकररी (Temporary / Contractual Job)
- वुडुसरड
- खरकरगी नुकररी
- सरकररी नुकररी

5. आरुडुके नरव

6. आईचा पेशा कोणता?

Check all that apply.

- शेतकरी / गृहिणी / मजुरी / घरकाम / स्वयंपाकी
- तात्कालिक नोकरी (Temporary / Contractual Job)
- व्यवसाय
- खाजगी नोकरी
- सरकारी नोकरी

7. शेती हाच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे

Mark only one oval.

- होय
- नाही

8. मला सख्खे भावंडं / सख्खी भावंडे आहेत

Mark only one oval.

- माझ्यापेक्षा मोठी
- माझ्यापेक्षा लहान
- भाऊ/बहीण नाहीत

9. आई किंवा वडीलांपैकी एक मृत झालेले आहेत

Mark only one oval.

- वडील
- आई
- दोघेही
- नाही

10. कुटुंबाचे स्वरूप

Mark only one oval.

- एकत्र
- विभक्त

11. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न

Mark only one oval per row.

५-०	
१५ हजार ते ३० हजार	<input type="radio"/>
३० हजार ते ६० हजार	<input type="radio"/>
६० हजार ते १ लाख	<input type="radio"/>
१ लाख ते ५ लाख	<input type="radio"/>
५ लाखाहून अधिक	<input type="radio"/>

12. रेशन कार्डचा रंग

Mark only one oval.

- पिवळा
- केशरी
- वरीलपैकी कोणताही नाही

13. खालील कोणत्या वस्तूसाठी कर्ज घेतलेले आहे?

Mark only one oval.

- घर
- शेती
- उद्योग
- गाडी
- टी.व्ही
- फ्रिज
- मोबाईल
- कर्ज घेतलेले नाही

14. आजी, आजोबा किंवा घरातील इतर माणसांवर औषधे-उपचाराचा खर्च होत असतो

Mark only one oval.

- होय
- नाही

15. आमच्याकडील वाहने

Mark only one oval.

- चारचाकी
- दुचाकी
- ट्रॅक्टर, टेम्पो (व्यवसायासाठी)
- कोणतेच वाहन नाही

16. शेळी, कोंबड्या, गाय, बैल, म्हैस इ. पाळीव प्राण्यांपैकी काही पाळीव प्राणी आमच्या घरी आहेत

Mark only one oval.

- होय
- नाही

17. घरात दारुचे व्यसन आहे

Mark only one oval.

होय

नाही

18. राहते घर स्वतःचे आहे

Mark only one oval.

होय

नाही

19. घरामध्ये आधी पुरुष मंडळी जेवायला बसतात त्यानंतर महिला मंडळी जेवतात

Mark only one oval.

होय

नाही

20. घरामध्ये आई-बाबांचा वैद्यकीय व आरोग्य विमा (Medical & Health insurance) उतरवलेला आहे.

Mark only one oval.

होय

नाही

21. माझी सांस्कृतिक पायमुळे

Check all that apply.

१. शास्त्रावर / ग्रंथांवर विश्वास ठेवीन

२. कुळकुळाचार पालन करीन

३. थोरा-मोठ्यांचा आदर करीन

४. सहयोग/ सहकार्यावर भर देईन

५. इतरांच्या भावनांचा आदर करीन

६. मदतीला होकार देईन

22. माझ्या जबाबदाऱ्या (स्वतःच्या व घरातील)

Check all that apply.

- १. समाजातील वंचित घटकांची जबाबदारी माझी आहे असे मला वाटते
- २. घराचा आर्थिक भार मी उचलावा ही माझी जबाबदारी आहे असे मला वाटते
- ३. माझे शिक्षण, कार्यक्षेत्र हे समाजाला उपयोगी ठरावे ही माझी जबाबदारी आहे असे मला वाटते
- ४. मी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून आई-वडीलांची स्वप्ने पूर्ण करावीत ही माझी जबाबदारी आहे असे मला वाटते
- ५. आईला मदत होईल अशी घरातील कामे करण्याची जबाबदारी माझी आहे असे मला वाटते
- ६. वडीलांना मदत होईल अशी घरातील कामे करण्याची जबाबदारी माझी आहे असे मला वाटते
- ७. भावंडांना सांभाळणे ही जबाबदारी माझी आहे असे मला वाटते
- ८. मोठ्या भावाला / बहिणीला काय हवे नको ते पहाणे ही जबाबदारी माझी आहे असे मला वाटते
- ९. जो-तो, ज्याची-त्याची जबाबदारी घेण्यास समर्थ असतो, मी का घेऊ?
- १०. मी स्वतःची व घरातली जबाबदारी घेऊ शकत नाही
- Other: _____

23. माझी स्वप्ने

Check all that apply.

- १. मला आपल्या परंपरा जपायच्या आहेत
- २. सतत नवनवीन काहीतरी शिकायचे आहे
- ३. माझी विचारसरणी जुने चांगले विचार न सोडता आधुनिक बनवायची आहे
- ४. देशभ्रमण करायचे आहे
- ५. करिअर व कुटुंब या दोन्हीमध्ये समतोल राखायचा आहे
- ६. माझ्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळायला हवी
- ७. माझी कला सर्वासमोर सादर करायची आहे
- ८. मला स्वतःचे पुस्तकांचे ग्रंथालय तयार करायचे आहे
- ९. मला एक यशस्वी करिअर वूमन व्हायचे आहे
- १०. मला उद्योजक व्हायचे आहे

24. माझे व्रत

Check all that apply.

- १. देवाचे नाव घेतल्याशिवाय न जेवणे
- २. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींची सेवा करूनच झोपणे
- ३. दिवसभरात किमान एका व्यक्तीस मदत करणे
- ४. गोर-गरीबांना अन्न, वस्त्र देणे
- ५. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे
- ६. दुसऱ्याविषयी चांगले चिंतणे व सर्वांचे चांगले व्हावे ही भावना ठेवणे
- ७. मुक्या प्राण्यांची सेवा करणे, त्यांना त्रास न देणे व कोणी देत असल्यास त्यापासून त्याला परावृत्त करणे
- ८. आपल्या विचार व कृतींमधून चांगलाच संदेश जाईल याची खबरदारी घेणे
- ९. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे
- १०. रोज कोणती तरी नवीन जीवनोपयोगी गोष्ट शिकणे
- ११. फक्त माझेच चांगले व्हावे ही भावना ठेवून जगणे

माझे व्यक्तित्व : (ज्ञानेंद्रिये)

25. निरीक्षण शक्ती (डोळे)

Check all that apply.

- १. एका वस्तूतील / व्यक्तीतील बाह्यरूपाची अधिकाधिक गुणवैशिष्ट्य ओळखता येतात. उदा. व्यक्तीचा रंग, उंची, चेहऱ्याची ठेवण, हावभाव इ. वस्तूचा रंग, रचना, आकार इ.
- २. सुईतून दोरा पहिल्याच फटक्यात ओवता येतो
- ३. दूरवरील वस्तू / व्यक्ती नेमकेपणे ओळखतात येतात
- ४. वस्तू व्यक्ती पाहिल्या क्षणी तिची ओळख (Identification) पटते
- ५. वस्तू / व्यक्ती पाहून त्यांचे वर्गीकरण (Categorisation) करता येते

26. श्रवण शक्ती (कान)

Check all that apply.

- १. लक्षपूर्वक ऐकते
- २. सूर कोणता ते कळते
- ३. बेसूर काय ते कळते
- ४. सांगत असताना ते जसेच्या तसे लिहून घेता येते
- ५. लहानातला लहान आवाज ऐकून ओळखता येतो
- ६. लहानातला लहान आवाज ऐकू येतो
- ७. मोठ्यातला मोठा आवाज ऐकून ओळखता येतो
- ८. मोठ्यातला मोठा आवाज ऐकू येतो
- ९. ऐकते पण बऱ्याचदा तिकडे लक्ष नसते

27. कथन शक्ती (तोंड)

Check all that apply.

- १. कधीही, कुठेही न अडखळता आत्मविश्वासपूर्वक बोलता येते
- २. ५०० माणसांसमोर आत्मविश्वासपूर्वक बोलता येऊ शकते
- ३. ५० माणसांसमोर आत्मविश्वासपूर्वक बोलता येते
- ४. ५ माणसांसमोर आत्मविश्वासपूर्वक बोलता येते
- ५. विचार योग्य शब्दातून मांडता येतो
- ६. घरी अबोल असते पण चार चौघात बोलते
- ७. विशिष्ट व्यक्तींसमोरच बोलता येते
- ८. घरी खूप बोलते पण चार चौघात कमी बोलते
- ९. बोलण्याची इच्छा असणे पण आत्मविश्वास नसणे
- १०. कधीच, कुठेही बोलण्याची इच्छा होत नाही

28. स्पर्श शक्ती (त्वचा)

Check all that apply.

- १. स्पर्शिवरून वस्तू ओळखता येतात
- २. वेगवेगळे स्पर्श ओळखता येतात. उदा. गार, गरम, कोमट, मऊ, खरखरीत इ.
- ३. टोकदार, अतिथंड, अतिगरम इत्यादी स्पर्श सहन करता येतात
- ४. स्पर्शाची जाणीव असते

29. गंध शक्ती (नाक)

Check all that apply.

- १. वासावरून लगेच घटना लक्षात येते. उदा. एखादा पदार्थ करपणे, दूध ऊतू जाणे, गॅस चालू असणे.
- २. विशिष्ट वस्तूचा दूरवरूनच वास येतो
- ३. वास घेता येतो व ओळखता येतो
- ४. वस्तू जवळ घेतल्यावरच वास येतो

शक्ती

30. भावना शक्ती (मन)

Check all that apply.

- १. उत्साही वाटते
- २. नेहमी आनंदी वाटते
- ३. एखाद्या विपरीत परिस्थितीतून मानसिकरित्या लवकर पूर्ववत होता येते
- ४. एखाद्या परिस्थितीत मनाने स्थिर असते
- ५. वेगवेगळ्या भावना ओळखता येतात
- ६. वेगवेगळ्या भावना अनुभवास येतात
- ७. भावना व्यक्त करावीशी वाटते पण ती करता नाही
- ८. एखाद्या घटनेवर लगेच व्यक्त होते
- ९. सतत भिती वाटते
- १०. चंचल असते
- ११. नेहमी दुःखी वाटते
- १२. सतत चिडचिड होते
- १३. एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये मानसिकरित्या लगेच कोलमडून जाते

31. विचार शक्ती

Check all that apply.

- १. विचारांप्रमाणे कृती करण्याची सवय आहे
- २. अनेक ठोस/क्रियाशील विचार येतात
- ३. कृतीशील (Productive) विचार येतात पण कृती होत नाही
- ४. सततच्या विचारांनी चालू असलेल्या कार्यात व्यत्यय येतो.
- ५. अतिविचार करण्याची सवय आहे
- ६. अनेक निरर्थक विचार येतात
- ७. विचार करण्याचा कंटाळा येतो

32. नियोजन शक्ती

Check all that apply.

- १. नियोजनबद्ध दिनक्रम ठरवून त्याप्रमाणे वागते
- २. दिलेली कामे / अभ्यास दिलेल्या वेळेत पूर्ण होईल असे नियोजन करता येते
- ३. प्रभावी नियोजनासाठी कामांचे / अभ्यासाचे प्राधान्यक्रमाप्रमाणे वर्गीकरण करता येते
- ४. नियोजनात झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करते
- ५. नियोजन केले जाते पण त्याप्रमाणे वागणे होत नाही
- ६. नियोजन करावेसे वाटते पण केले जात नाही

33. तर्कशुद्ध विचार शक्ती

Check all that apply.

- १. वास्तवाचे भान आहे
- २. वास्तव व भूतकाळास अनुसरून भविष्यातील घटनांचा अडाखा बांधता येतो
- ३. भूतकाळातील योग्य व अयोग्य घटनांचे / निर्णयांचे भान असते
- ४. एखाद्या प्रश्नाचे, समस्येचे सर्व पैलू लक्षात घेता येतात
- ५. निष्कर्षापर्यंत पोहचताना एखाद्या गोष्टीचा / परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करता येतो

34. सहकार्य शक्ती / जुळवून घेता येणे

Check all that apply.

- १. सर्वांबरोबर काम करण्यास प्राधान्य असते
- २. दुसऱ्यांना समजून घेण्याकडे ओढा असतो
- ३. दुसऱ्यांच्या चुका न वैतागता त्यांना त्या सुधारायला सांगता येतात
- ४. दुसऱ्यांच्या कला-कलाने घेत गोष्टी पूर्ण करता येतात / करून घेत येतात
- ५. दुसऱ्यांबरोबर काम करण्याइतपत सहनशीलता आहे
- ६. एकटेच काम करण्यास प्राधान्य असते

कौशल्ये

35. व्यवसाय कौशल्य

Check all that apply.

- १. दुसऱ्याने निर्माण केलेली वस्तू / सेवा विकता येते (उदा. किराणा/औषधाचे दुकान टाकणे, नामांकित संस्थेची सेवा पुरवण्याचे अधिकार घेऊन ती सेवा पुरवणे इत्यादी)
- २. वस्तू / सेवा संबंधित बाजाराचा आढावा घेता येतो / येऊ शकतो
- ३. आपली वस्तू अथवा सेवा इतरांपेक्षा वेगळी व उपयोगी असल्याचे ओळखता येते
- ४. जास्तीत जास्त माणसांशी संपर्क ठेवण्यास आवडतो
- ५. एखादी वस्तू अथवा सेवा निर्माण करता येते (उदा. खाद्य पदार्थ बनवून विकणे, कला-विषयावर शिकवण्या घेणे इत्यादी)
- ६. वस्तू व सेवा निर्मितीसाठीचे सर्व आर्थिक, कायदेशीर निकष लक्षात घेऊनच निर्मिती करीन
- ७. दिलेल्या आदेशांप्रमाणे काम करणे पसंत करते त्यामुळे व्यवसाय करता येईल असे वाटत नाही

36. नेतृत्व कौशल्य

Check all that apply.

- १. समूहाची जबाबदारी स्वीकारता येते
- २. एखाद्या समूहावर सहज छाप पडावी असे माझे व्यक्तिमत्त्व आहे
- ३. एखाद्या समूहाच्या प्रश्नांची उत्तरे देता येतात
- ४. एखाद्या समूहाला दिशा देण्यास आवडते व तसे नियोजन करता येते
- ५. एखाद्या समूहाला पटेल असे बोलता येत नाही
- ६. जबाबदारी पूर्ण करण्याचा आत्मविश्वास नाही
- ७. समूहाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याएवढी सहनशीलता अंगी नाही

37. मूल्यांकन / मोजमापन कौशल्य

Check all that apply.

- १. एखादी योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण त्या योजनापूर्ततेच्या दिशेने जात आहोत की नाही याचे मोजमापन करते
- २. योजना / उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी त्यातील आवश्यक घटकांचे मोजमापन करता येते
- ३. मोजमापन पारदर्शक असावे हे पटते व तसे करण्याचा प्रयत्न असेल
- ४. मूल्यांकन / मोजमापन करण्याची वेगवेगळी साधने आत्मसात करता येत नाही
- ५. मोजमापनाचे निकष उद्दिष्टकेंद्रित असावेत अशा पद्धतीने मोजमापन करता येत नाही
- ६. मोजमापन दुराग्रही व पूर्वग्रह दूषित राहून करणे योग्य वाटते व तसे केले जाते

38. विक्री कौशल्य

Check all that apply.

- १. एखाद्या उत्पादनाबद्दल / सेवेबद्दल सर्वबाजूंनी विचार करता येतो (उदा. त्याची गुणवत्ता, किंमत, इत्यादी)
- २. संभाव्य ग्राहकांचा अंदाज घेता येतो, तसा प्रयत्न राहिल
- ३. एखाद्या उत्पादनाचा / सेवेचा योग्य ग्राहक शोधता येतो, शोधण्याचा प्रयत्न असतो
- ४. बाजाराचा कल व ग्राहकांची मानसिकता यांचा अभ्यास करता येतो, तसा प्रयत्न राहिल
- ५. ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित करून ठेवण्याकडे कल असेल
- ६. मिळवलेले ग्राहक टिकवण्याचा प्रयत्न राहिल
- ७. ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचविण्याकडे कल राहिल
- ८. केवळ संभाषण कौशल्यावर विक्री करता येऊ शकते असे वाटते
- ९. ग्राहकाच्या शंकांचे व प्रश्नांचे शांतपणे व प्रभावीपणे निराकरण करणे जमेल असे वाटत नाही
- १०. उत्पादन / सेवेबद्दलचा आत्मविश्वास ग्राहकाच्या मनात निर्माण जमेल असे वाटत नाही

39. संघटन कौशल्य (संघटन करता येणे)

Check all that apply.

- १. संघटित असणे का गरजेचे आहे हे प्रभाविपणे पटवून देऊ शकते
- २. संघटनेतील व्यक्तींचे चारित्र्य, नैतिकता, स्वभाव, क्षमता, इत्यादी घटकांवर भर देऊनच संघटन उभारीन
- ३. संघटन एका निश्चित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न असेल
- ४. संघटनात एकवाक्यता टिकवण्यास प्राधान्य देईन
- ५. संघटनेचे नियम, आचारसंहिता निश्चित करण्याकडे भर देईन
- ६. संघटनेची कार्यपद्धती एका निश्चित दिशेने कार्यरत होण्याकडे भर देईन
- ७. निश्चित ध्येयपूर्तीसाठी संघटन असणे गरजेचे वाटते व संघटन करता येते
- ८. भिन्न-भिन्न विचारसरणीतील माणसे एका संघटनात संघटित ठेवता येण्यासाठी प्रयत्न करता येत नाहीत
- ९. संघटनेसाठीचे आवश्यक नेतृत्वगुण अंगात नाहीत

40. गट कौशल्य (गटात राहून काम करता येणे)

Check all that apply.

- १. गटाच्या ध्येयाप्राप्तीसाठी पूरक कृती करण्याचा प्रयत्न असतो
- २. गटात राहून गटाच्या चौकटीत काम करता येते
- ३. गटातील व्यक्तींचे चुकीचे बोलणे सोडून देऊन आपल्या सुधारणेसाठीचे बोलणे विचारात घेते
- ४. गटातील व्यक्ती बोलल्या तर लगेच वार्डट वाटून न घेता त्यांचे म्हणणे समजून घेत आत्मपरिक्षण करते
- ५. आपल्यामुळे गटातील कोणतीही व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घेते
- ६. गटात काम करावेसे वाटते पण व्यक्तींशी पटेल की नाही ह्या आत्मविश्वासाची कमतरता जाणवते
- ७. गटातील व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न नसतो
- ८. गटातील व्यक्तींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न नसतो

41. समस्या परिहार / निवारण कौशल्य

Check all that apply.

- १. सर्वात प्रथम समस्या समजून घेते
- २. समस्या निवारणामुळे होणारे परिणाम लक्षात घेण्यासाठी दूरदृष्टी ठेवण्याचा प्रयत्न असतो / राहिल
- ३. समस्या निवारणासाठी उपलब्ध मार्गांचा, पर्यायांचा विचार करते
- ४. समस्येचे निवारण करताना समस्येचा सर्वांगाने विचार करण्याचा प्रयत्न असतो
- ५. समस्येचा परिहार करण्याआधी संबंधितांना परिहाराची कल्पना देण्याकडे कल नसतो
- ६. सहनशीलता, संवाद, सामंजस्य इत्यादी गुण समस्या निवारणात आवश्यक आहेत असे वाटत नाही

42. वाटाघाटी कौशल्य

Check all that apply.

- १. सामोपचारासाठी आवश्यक असे संभाषण कौशल्य माझ्यात आहे
- २. सामोपचारात आपले म्हणणे प्रभाविपणे मांडता येते
- ३. लोकांवर छाप / प्रभाव पाडता येतो
- ४. नियोजन व डावपेच सामोपचारात गरजेचे नाहीत
- ५. सामोपचाराची माध्यमे, साधने व पद्धती लक्षात घेण्याचा प्रयत्न नसतो

43. प्रदर्शन / सादरीकरण कौशल्य

Check all that apply.

- १. सादरीकरणासाठी आवश्यक आत्मविश्वास आहे
- २. विविध स्तरावरील श्रोत्यांना लक्षात घेऊन सादरीकरण करते / तसा प्रयत्न असतो
- ३. श्रोत्यांना कंटाळवाणे न वाटता धरून ठेवता येईल असा संवाद ठेवण्याचा प्रयत्न करते
- ४. केवळ मजकूर महत्त्वाचा नसून तो पोचवण्याचे माध्यमही तितकेच महत्त्वाचे वाटते
- ५. मजकूर सुंदर असल्यास इतर प्रदर्शन अथवा सादरीकरणाची आवश्यकता वाटत नाही
- ६. माहिती सुस्पष्ट व प्रभावीपणे श्रोत्यापर्यंत पोहोचवता येत नाही/ तसा प्रयत्न वाटत नाही

44. लिखाण कौशल्य

Check all that apply.

- १. विविध लेखनप्रकार आत्मसात आहेत व त्यात प्रगती करण्याचा प्रयत्न असतो
- २. शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका झाल्यास त्या सुधारण्याचा प्रयत्न असतो
- ३. स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न असतो
- ४. रोज काहीनाकाहीतरी लिहीण्याची सवय आहे
- ५. सांगितलेले बिनचूक लिहीता येत नाही
- ६. शुद्धलेखन व व्याकरणाच्या चुका होतात
- ७. लिखाणातून एखादा निश्चित संदेश पोहोचवता येत नाही
- ८. कोणत्या ठिकाणी मुद्देसूद व थोडक्यात लिहावे याचे भान नाही

45. व्यवस्थापन कौशल्य

Check all that apply.

- १. कामांची विभागणी, अनिश्चितता दूर करणे, सकारात्मक प्रतिसाद इ. पूरक कौशल्ये माझ्यात आहेत
- २. धोरणे, उद्दिष्टे यांची पूर्तता करण्यासाठीच्या पद्धती विकसित करता येतात / तसा प्रयत्न असतो
- ३. धोरणे, उद्दिष्टे यांचे नियोजन करता येते
- ४. योजनांचे समर्थन करणे व ती पूर्ण करण्यासाठी पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न राहिल
- ५. समस्यांचे विश्लेषण करता येत नाही
- ६. दूरदृष्टी ठेवून योजनांचे नियोजन करण्याकडे कल राहिल असे नाही
- ७. आढावा, पुनरावलोकन, तपासणी, मूल्यांकन इ. संबंधित घटक लक्षात घेण्याचा प्रयत्न राहिल असे नाही

46. अभ्यास कौशल्य

Check all that apply.

- १. अभ्यास करण्यामागे निश्चित असा एक हेतू असतो
- २. अभ्यास नियमित करावा हे पटते व नियमितपणे अभ्यास केलाही जातो
- ३. अभ्यास करण्यासाठी पद्धती, तंत्र, साधने यांची आवश्यकता वाटते
- ४. एका जागी खूप वेळ बसण्याची सवय असल्याने एखाद्या विषयाचा अभ्यास चांगल्याप्रकारे होतो
- ५. अभ्यास करण्याचा उत्साह आहे
- ६. अभ्यास केलेले गोष्टी लक्षात राहत नाहीत
- ७. अभ्यासासाठी वेळेचे नियोजन गरजेचे वाटत नाही
- ८. अभ्यास नियमित करावा हे मला पटत नाही

47. संशोधन कौशल्य

Check all that apply.

- १. एखाद्या प्रश्नाच्या खोलाशी जावेसे वाटते व जातेही
- २. प्रश्नाची उकल तर्कशुद्ध पद्धतीने करण्याकडे कल आहे
- ३. संशोधनाच्या विषयाशी संबंधित विषयांचा / संशोधनांचा अभ्यास गरजेचा वाटतो व तो केला जातो, करण्याचा प्रयत्न असतो
- ४. संशोधनासाठी माहितीचे संकलन गरजेचे वाटते
- ५. एखादा प्रश्न संशोधनासाठी योग्य आहे हे ठरवावेसे वाटते
- ६. संशोधनासाठी लागणारी साधने माहित असणे आवश्यक वाटत नाही
- ७. प्रश्नाचे उत्तर प्रमाणासहित सिद्ध असण्याकडे कल नसतो
- ८. एखाद्या संशोधनातून काय साधले जाणार आहे याचा विचार महत्त्वाचा वाटत नाही

48. संघर्ष निवारण कौशल्य

Check all that apply.

- १. सर्व परिस्थिती लक्षात घेऊनच संघर्ष निवारणाचे प्रयत्न करता येतात हे पटते
- २. व्यक्तींमधील / एखाद्या संघर्ष सदृश्य परिस्थितीचे पुढे जाऊन निवारण करते
- ३. समोरच्याचे म्हणणे नीट शांतपणे ऐकून घेता येते
- ४. एखाद्या व्यक्तीचे विचार ऐकताना त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह दूषित नाहीत
- ५. व्यक्तींमधील / एखाद्या संघर्ष सदृश्य परिस्थितीचे फक्त निवारण करावेसे वाटते निवारण करीन असे नाही
- ६. व्यक्तींमधील / एखाद्या संघर्ष सदृश्य परिस्थितीचे पुढे जाऊन निवारण करावेसे वाटते पण आत्मविश्वास नाही
- ७. वरील कौशल्ये नाहीत

49. माहिती व्यवस्थापन कौशल्य

Check all that apply.

- १. नेमकी माहिती योग्य माध्यमातून योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवता येते
- २. दैनंदिन जीवनात घायला सांगितलेले निरोप योग्य व्यक्तीपर्यंत योग्य शब्दात सांगता येतात
- ३. माहिती संग्रहित करता येते
- ४. माहितीचे वर्गीकरण करता येते
- ५. माहिती ग्रहणाचे मार्ग समजून घेते
- ६. माहितीचे वर्गीकरण करता येत नाही
- ७. माहिती ग्रहणाचे मार्ग समजून घेता येत नाहीत

50. मनुष्य व्यवस्थापन कौशल्य

Check all that apply.

- १. उपलब्ध मनुष्यबळ व नियोजित कार्य यांचे मूल्यमापन करता येते
- २. उपलब्ध मनुष्य बळ व नियोजित कार्य यांचे वर्गीकरण करता येते
- ३. मनुष्य कौशल्यांचे कार्याप्रमाणे वर्गीकरण करता येते
- ४. मनुष्यातील कौशल्यांचे मूल्यमापन करता येते
- ५. उपलब्ध मनुष्यबळ व त्यांचे नियोजन याचे वर्गीकरण येत नाही
- ६. मनुष्यातील कौशल्यांचे वर्गीकरण करता येत नाही

माझे व्यक्तिमत्व

51. मदत घेणे / देणे

Check all that apply.

- १. निस्पृह / निस्वार्थ होऊन मदत करते
- २. मदत करण्यास आवडते व केलीही जाते
- ३. जमत नसूनही आवक्याबाहेर जाऊन मदत करते
- ४. मदत घेताना परतफेडीची भावना असते
- ५. केवळ मदत करण्यास आवडते
- ६. मदत घेण्याआधी थोडी कचरते
- ७. जमल्यासच मदत करते
- ८. केवळ मदत घेण्यास आवडते
- ९. मदत करण्यास लगेच तयार होत नाही

52. पुढाकार घेता येणे

Check all that apply.

- १. निःस्वार्थीपणाने पुढाकार घ्यावासा वाटतो व घेता येतो
- २. १० जणांमध्ये एखादी कृती करायला सांगितली तर मी आपणहून ती कृती करण्याची तयारी दर्शवते
- ३. एखादी कृती करण्यास सांगितल्यावर ती कृती करता येते
- ४. स्वार्थाच्या ठिकाणी पुढाकार घ्यावासा वाटतो व घेता येतो
- ५. स्वार्थाने केवळ पुढाकार घ्यावासा वाटतो पण प्रत्यक्षात घेतला जात नाही
- ६. निःस्वार्थीपणे केवळ पुढाकार घ्यावासा वाटतो पण प्रत्यक्षात घेतला जात नाही
- ७. सर्वांमध्ये मागे राहणे पसंत करते

53. प्रश्न विचारता येणे

Check all that apply.

- १. अनेक विषयांबाबतीतल्या जिज्ञासेतून प्रश्न विचारावेसे वाटतात
- २. योग्य उत्तराआधी योग्य प्रश्न असावा असे वाटते
- ३. योग्य / पटण्याजोगे उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारावेसे वाटतात
- ४. प्रश्नांचे प्रधान्यक्रम ठरवून वर्गीकरण करता येते
- ५. प्रश्न योग्य नसला तरी उत्तर योग्य असलेच पाहिजे असे वाटते
- ६. चार लोक प्रश्न विचारतात म्हणून आपणही प्रश्न विचारावा इतकेच वाटते, जिज्ञासा नसते.

54. नाविन्य शोधता येणे

Check all that apply.

- १. निरीक्षणातून जास्तीत जास्त गुण-वैशिष्ट्ये जाणून घेता येतात
- २. गरज असो / नसो नाविन्य शोधून काढले की ते उपयोगी येतेच असे वाटते
- ३. प्रत्येक गोष्टी काहीतरी वेगळेपण दडलेले असते ते शोधूनच काढावे लागते असे वाटते
- ४. गरज असल्यासच नाविन्य शोधते
- ५. प्रत्येक गोष्टीत नाविन्य असतेच असे वाटत नाही
- ६. नव-नवीन गोष्टी शोधाव्यात ही जिज्ञासा अंगी नाही

55. समजावून सांगता येणे

Check all that apply.

- १. एकदा नाही तर हजार वेळाही समजावून सांगण्याएवढी सहनशीलता अंगी आहे
- २. एकट्यासमोर अथवा शेकडो माणसांसमोर तितक्याच समजावणीच्या स्वरात बोलता येते
- ३. न अडखळता, आत्मविश्वासपूर्वक प्रभाविपणे बोलता येते
- ४. समजावण्याच्या आधी शांतपणे लक्षपूर्वक ऐकून घेता येणे गरजेचे वाटते
- ५. समाजावून सांगण्यासाठी दुसऱ्याच्या परिस्थितीचा-मनःस्थितीचा विचार गरजेचा असतो असे वाटत नाही
- ६. समोरच्यावर छाप पडेल असे बोलता येत नाही

56. सृजनशीलता - Creativity

Check all that apply.

- १. सृजनशीलतेचा उद्देश शोधण्याचा प्रयत्न असतो (उदा. एखादी कलाकृती- चित्र,गाणे,नृत्य इ. मी का, कशासाठी करत आहे हे शोधणे)
- २. सृजनशीलतेतून व्यक्त होण्याकरीता ती प्रवाही असण्याकडे कल असतो
- ३. सृजनशीलतेस शिस्तबद्धता आहे त्यामुळे चांगल्याप्रकारे व्यक्त होऊ शकते
- ४. सृजनशीलतेसाठी योग्य प्रश्न विचारता येतो / तसा प्रयत्न असतो
- ५. सृजनशीलता व्यक्त होण्यासाठी आवश्यक अशी साधने, माध्यमे उपयोगात आणण्याचा प्रयत्न असतो / राहिल
- ६. सर्व विषयात व्यापक दृष्टीकोन ठेवता येत नाही
- ७. सृजनशीलतेसाठी आवश्यक कुतूहल अंगी नाही

57. मनुष्य व्यवहार

Check all that apply.

- १. सहनशीलता, संवाद, संवेदना, सहभाग इत्यादी मनुष्य व्यवहारातील आवश्यक घटक माझ्यात आहेत
- २. भिन्न-भिन्न विचारसरणी, स्वभावाच्या व्यक्तींशी व्यवहार करण्यासाठी प्रथम त्यांचा अंदाज घेते / तसा प्रयत्न असतो
- ३. मनुष्य व्यवहारासाठी आवश्यक नियोजन करण्याकडे कल असतो
- ४. व्यक्तींचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पैलू विचारात घेते
- ५. माणसांशी जुळवून घेणे जमत नाही
- ६. मनुष्य व्यवहारासाठी आवश्यक नियोजन करता येत नाही

58. संबंध प्रस्थापित करणे (Networking)

Check all that apply.

- १. निस्वार्थीपणाने नाते-संबंध जोडू शकते
- २. संबंध प्रस्थापित करण्यासाठी संवाद, सहनशीलता, संवेदना, सहभाग इत्यादी आवश्यक गुण माझ्यात आहेत
- ३. संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्या संबंधांचे स्वरूप लक्षात घेता येते (उदा. कार्यक्षेत्रानुसार संबंध बदलले जातात, वैद्यकीय क्षेत्रातील व कला क्षेत्रातील व्यक्तींशी असलेल्या संबंधांचे स्वरूप वेगवेगळे असेल)
- ४. संबंध प्रस्थापित करताना संपर्काचे निश्चित माध्यम ठरवण्याचा प्रयत्न असतो
- ५. व्यवसाय, नोकरी, दैनंदिन जीवनात माणसांशी संबंध प्रस्थापित करता येतात
- ६. नातेसंबंध लवकर जोडू शकते व तोडूही शकते
- ७. चांगली माणसे जोडायला आवडतात
- ८. नवीन संबंध जोडता येत नाहीत पण असलेले संबंध टिकवण्याचा प्रयत्न करते
- ९. नाते संबंध जोडता येतात पण तोडता येत नाहीत
- १०. हेतू ठेवूनच नातेसंबंध जोडता येतात
- ११. वरील कौशल्ये नाहीत

59. निर्णय घेण्याची क्षमता

Check all that apply.

- १. समूहासाठी निर्णय घेताना तो सर्वांसाठी हितकारक असेल यावर भर देते
- २. योग्य विचार करून कालमर्यादेचे भान ठेवून निर्णय घेते
- ३. एखादा निर्णय घेण्याचे / न घेण्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण स्वतःजवळ असावे असा प्रयत्न असतो / राहिल
- ४. निर्णय घेण्याआधी त्याची संबंधित व्यक्तींना कल्पना देते अथवा तसा प्रयत्न असेल
- ५. निर्णय घेण्यासाठी संबंधित तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन घेण्याकडे कल असतो / राहिल
- ६. निर्णय घाईघाईत घेते
- ७. खूप वेळ घेऊन निर्णय घेते
- ८. वैयक्तिक निर्णय घ्यावासा वाटतो पण आत्मविश्वास नाही
- ९. एखाद्या निर्णयाचा जवळच्या/संबंधित व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होणार असेल तर तो निर्णय घेण्याची भिती वाटते (उदा. ती व्यक्ती दुखावली जाणार असेल तर)
- १०. कोणत्यातरी दबावाखाली मनाविरुद्ध निर्णय घेतला जातो
- ११. निर्णय घेण्याआधी त्याची संबंधित व्यक्तींना कल्पना दिली जात नाही
- १२. योग्य विचार करून कालमर्यादेचे भान ठेवून निर्णय घेता येत नाही

60. मला खालीलपैकी आवडी आहेत

Check all that apply.

- १. अध्यात्म
- २. गाणी गाणे
- ३. चित्रकला
- ४. लेखन करणे
- ५. नृत्य करणे
- ६. भरपूर वाचन करणे
- ७. एखादे वाद्य वाजवणे
- ८. कला जोपासणे
- ९. गोष्टी सांगणे
- १०. बागकाम करणे
- ११. नवीन वस्तू तयार करणे
- १२. स्वयंपाक करणे
- १३. मैदानी खेळ खेळणे
- १४. पोहणे
- १५. नव-नवीन जागांना भेटी देणे
- १६. भटकंती करणे
- १७. निसर्गात रमणे
- १८. सायकल किंवा गाडी चालवणे
- १९. व्यायम करणे
- २०. गाणी ऐकणे
- २१. विचार करणे
- Other: _____

61. मला कोणत्या कारणांसाठी / कामांसाठी शाब्बासकी मिळवायला आवडते?

Check all that apply.

- १. मोठ्यांचा आदर केल्याबद्दल
- २. चांगले वागणूकीसाठी
- ३. जबाबदारी घेतल्याबद्दल
- ४. इतरांना शक्य तितकी मदत केल्याबद्दल
- ५. प्रतिकूल परिस्थितीतही तोडगा काढल्याबद्दल
- ६. आव्हाने स्वीकारल्याबद्दल
- ७. कोणतेही कार्य कुशलतेने पूर्ण केल्याबद्दल
- ८. स्वतःची चूक मान्य / स्वीकारल्याबद्दल
- ९. अभ्यास पूर्ण केल्याबद्दल
- १०. शालेय स्पर्धामध्ये अव्वल आल्याबद्दल

62. माझे यम (त्यागण्याच्या गोष्टी-सवयी)

Check all that apply.

- १. कामात अनियमितपणा असतो
- २. बाहेरचे पदार्थ खाते
- ३. वेळी-अवेळी खाते
- ४. उशीरा उठते
- ५. व्यायाम, योगा करत नाही
- ६. खोटे बोलते
- ७. मोठ्यांचा अनादर करते
- ८. नकारात्मक / बाधक विचार करते
- ९. स्वार्थ साधते
- १०. मोबाईलचा अतिवापर करते

63. माझे नियम (अंगी बाणवण्याच्या गोष्टी-सवयी)

Check all that apply.

- १. दिनक्रमात नियमितता आणते
- २. कोणत्याही कामात सातत्य ठेवते
- ३. पौष्टिक पदार्थ खाते
- ४. ठराविक वेळा ठरवून त्याप्रमाणे खाते
- ५. दररोजच्या घरातील कामांची जबाबदारी घेते
- ६. व्यायाम, योगा, सूर्यनमस्कार इत्यादी रोज करते
- ७. जप करते
- ८. रोजची वेळ ठरवून त्याप्रमाणे अभ्यास करते
- ९. दररोज प्रार्थना करते
- १०. देवाजवळ, तुळशीसमोर दिवा लावते
- ११. सकारात्मक विचार करते
- १२. प्रत्येक दिवशी एखादा नवा विचार करते
- १३. मोठ्यांचा आदर करते

64. तुमचे आराध्य / आदर्श व्यक्ती/राष्ट्रपुरुष/संत कोण ते लिहा.

65. तुम्हाला सकारात्मकता देणारे अथवा तुम्हाला आदर्श वाटणारा एखादा श्लोक,अभंग,गाणे,वाक्य लिहा.

मी कोणासाठी

66. "मला भगवंताने दिलेले बुद्धिमत्तेचे देणे" याविषयी तुम्हाला पटणारे खालील विचार निवडा

Check all that apply.

- १. भगवंताने मला दिलेल्या बुद्धिमत्तेच्या देण्याबद्दल मी रोज कृतज्ञता व्यक्त करते
- २. भगवंताने इतर कोणत्याही देणगीपेक्षा बुद्धीमत्ता दिली याबद्दल कृतज्ञता वाटते
- ३. या बुद्धिमत्तेची जाणीव झाल्यानंतर तिचा उपयोग सर्वांसाठी व्हावा असे वाटते
- ४. भगवंताने मला दिलेल्या बुद्धिमत्तेच्या देण्याबद्दल मी कधीतरी कृतज्ञता व्यक्त करते
- ५. बुद्धीमत्ता ही निसर्गाची देण आहे त्यासाठी कशाला कोणाचे आभार मानावेत?
- ६. बुद्धीमत्ता ही माझ्या आई-वडीलांमुळे मला मिळालेली आहे त्यामुळे मी त्यांचे आभार मानते
- ७. भगवंत बुद्धीमत्ता देत नाही ती जन्मतः असतेच
- ८. माझ्या बुद्धीमत्तेचा उपयोग केवळ माझ्यासाठीच झाला पाहिजे इतरांनी त्यांचे पहावे

67. मुलगी ही अभिमानाची गोष्ट आहे असे तुम्हाला का वाटते याच्याशी सुसंगत असे खालील पर्याय निवडा

Check all that apply.

- १. नव-निर्मितीची निसर्गदत्त देणगी असल्यामुळे
- २. समर्पित भावना असल्यामुळे
- ३. जिद्द व चिकाटी असल्यामुळे
- ४. निराशेतूनही पुन्हा उभारी घेता येत असल्यामुळे
- ५. निश्चयी व धाडसी असल्यामुळे
- ६. दोन कुटुंब जोडण्याची क्षमता असल्यामुळे
- ७. मुलीकडे असणाऱ्या मानसिक सामर्थ्यामुळे
- ८. मुलीकडे असणाऱ्या शारीरिक सामर्थ्यामुळे

68. खालीलपैकी कोणत्या प्रसंगाचा तुमच्यावर प्रभाव पडला ज्यामुळे इतरांसाठी काम करण्याची तुम्हाला इच्छा झाली.

Check all that apply.

- १. गरीबांची चिकाटी व कष्ट करण्याची तयारी पाहून
- २. अपंग, अंध लोकांची जिद्द पाहून
- ३. कमी संसाधने असूनही एखादे चांगले कार्य सतत करत राहणे या वृत्तीची माणसे पाहून
- ४. निःस्वार्थीपणाने एखादे चांगले कार्य करणारे लोक पाहून
- ५. कोणत्याही परिस्थितीत आई-वडील जे कष्ट करतात ते पाहून
- ६. बिकट परिस्थितीत हार न मानणारी माणसे पाहून
- ७. समाज उपयोगी कार्ये करणारी माणसे पाहून
- Other: _____

शैक्षणिक माहिती

69. मी १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज करित आहे

Mark only one oval.

होय

नाही

70. माझे आजी व आजोबा १०वी किंवा त्यापेक्षा कमी शिकले

Mark only one oval.

होय

नाही

71. माझी आई बारावीपेक्षा जास्ती शिकली आहे

Mark only one oval.

होय

नाही

72. माझे वडील बारावीपेक्षा जास्त शिकलेले आहेत

Mark only one oval.

होय

नाही

73. माझे मामा, मावशी, काका, आत्या ह्यांचे कॉलेज शिक्षण झाले आहे

Mark only one oval.

होय

नाही

74. मला १०वी व १२वी मध्ये गणित व शास्त्र विषयासाठी शिकवणीला (क्लास / ट्युशन) घातले होते

Mark only one oval.

होय

नाही

75. आमच्या घरात शिक्षणासाठी यापुर्वी बँकेतून कर्ज घेतले आहे

Mark only one oval.

होय

नाही

76. शिक्षण हे पैसे कमावण्याचे साधन आहे असे माझे मत आहे

Mark only one oval.

होय

नाही

77. वेळप्रसंगी मी घराजवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेईन

Mark only one oval.

होय

नाही

78. TMNP माझ्या आयुष्यात - TMNP च्या प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्यापासून स्वतःत झालेले सकारात्मक बदल / भारती प्रकल्पातील सहभागातून जीवन संकल्प करण्यास कशी मदत झाली?

Check all that apply.

- आत्मविश्वास वाढला
- विचारांमध्ये सुसूत्रता आली
- वस्तूनिष्ठ विचार करायला लागले
- विचार योग्य शब्दात मांडता येऊ लागले
- व्यक्त व्हायला लागले
- सृजनशीलता वाढीस लागली
- नियोजनबद्ध कृती करू लागले
- शिस्त व नियमबद्ध वागू लागले
- दिनचर्या सुधारली
- मन एकाग्र होऊ लागले
- एखाद्या विषयाचा सर्वबाजूंनी विचार करू लागले
- स्वतःच्या क्षमतेची ओळख झाली
- आत्मपरिक्षण करू लागले
- स्वतःच्या चुका सुधारण्याकडे भर दिला जाऊ लागला
- संवाद / संभाषण कौशल्य सुधारले
- विचार व कृतीतील उथळपणा कमी झाला व परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आले
- नव-नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास शिकले
- Other: _____

79. सध्या सुरु असलेले शिक्षण

Other या पर्यायात कॉलेज / शाळा अथवा क्लासचे नाव लिहा.

Check all that apply.

- 1. College
- 2. Class
- 3. School
- 4. Gap
- 5. Failed, Reappearing for the Examination
- Other: _____

80. शिक्षणाचा प्रकार

Mark only one oval.

- Degree
- Diploma
- Schooling

81. हे शिक्षण पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी (सध्याच्या इयत्तेपासून)

Mark only one oval.

- ६ महिने
 १ वर्ष
 २ वर्षे
 ३ वर्षे

82. माझे मेन्साचे पर्सेंटायज

Mark only one oval.

- ९६ आणि ९६ पेक्षा जास्त
 ९८ आणि ९८ पेक्षा जास्त

83. माझ्याकडे मेन्साने दिलेले ETSN Certificate आणि कल चाचणीचा अहवाल (रिपोर्ट) हे दोन्ही आहेत

Mark only one oval.

- होय
 नाही

84. मी टीएमएनपीच्या कमवा व शिका ह्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो / इच्छिते. त्या उपक्रमांमध्ये मला विविध सामाजिक व शैक्षणिक कार्ये सांगितली जातील जी करण्यास मला आवडेल

Mark only one oval.

- होय
 नाही

85. मला काय साध्य करायचे आहे व माझी वाटचाल

त्रिगुणात्मक जीवन संकल्पांमधील तुमचे वैयक्तिक तीन विषय लिहून त्या विषयांमध्ये तुम्ही कशाप्रकारे शिक्षण घेणार आहात ते लिहा. (उदा. मी मानसशास्त्रात मास्टर्सपर्यंत डिग्री घेणार आहे, दुसऱ्या संस्कृत विषयात सर्टिफिकेशन कोर्स करणार आहे तर तिसऱ्या Statistics विषयात एखादा डिप्लोमा करणार आहे अशाप्रकारे)

माझ्या अपेक्षा

86. मला तुमची साथ पाहिजे

Check all that apply.

१. मला केवळ आर्थिक मदतीची साथ हवी आहे
२. मला संसाधने, साहित्य, वस्तू इत्यादी उपलब्ध होतील अशाप्रकारची तुमची साथ हवी आहे
३. मला माझ्या विषयातील व कार्यक्षेत्रातील मार्गदर्शक उपलब्ध करून दिले जातील अशी तुमची साथ हवी आहे
४. मला माझ्या कार्यक्षेत्रात काम करण्यासाठीच्या संधी उपलब्ध करून देण्याची साथ हवी आहे
५. मला माझी कौशल्ये उपयोगात आणून ती पडताळून पाहण्याची संधी मिळेल अशी साथ हवी आहे
- Other: _____

87. तुम्ही माझ्याकडून कोणत्या अपेक्षा बाळगू शकता?

Check all that apply.

१. मी तुमच्या साथीने स्वतःच्या पायावर उभी राहू शकले याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात ठेवून मी सुद्धा अशी साथ देण्याचा प्रयत्न करीन अशी अपेक्षा बाळगू शकता
२. माझ्या कार्याचा समाजातील तळागाळातल्या लोकांना उपयोग होईल अशी अपेक्षा बाळगू शकता
३. हातात घेतलेले कार्य मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन अशी अपेक्षा बाळगू शकता
४. उपलब्ध करून दिलेल्या संसाधनांचा, आर्थिक मदतीचा मी कधीही गैरवापर करणार नाही ही अपेक्षा बाळगू शकता
५. माझ्या कार्यक्षेत्रात मी आघाडीची व्यक्ती असेन अशी अपेक्षा बाळगू शकता
६. शिक्षण घेतलेल्या विषयात अतुलनीय असे प्राविण्य मिळवण्याची अपेक्षा बाळगू शकता
७. तुम्ही दिलेल्या मदतीतून उत्तम गुण संपादन करून शिक्षण पूर्ण करण्याची अपेक्षा बाळगू शकता

88. मी कसे पांग फेडू शकते

Check all that apply.

१. आर्थिक मदत हवी असलेल्यांना आर्थिक मदत करून
२. संसाधने, साहित्य, वस्तू यांची गरज असलेल्यास त्याची मदत करून
३. मार्गदर्शनाची गरज असलेल्यांना मार्गदर्शन करून
४. एखाद्या विधायक कार्यासाठी वेळ हवा असलेल्यांना वेळ देऊन
५. सुसंस्कृत विचार व कृती करून
६. माझ्या कार्यामुळे इतरांना प्रेरित करून
- Other: _____

89. आधार कार्ड

Files submitted:

90. मार्कशीट्स (१०वी, १२वी, पदवीच्या शेवटच्या वर्षाची)

Files submitted:

91. बँक पासबुक फोटो

Files submitted:

92. त्रिगुणात्मक जीवन संकल्प

Files submitted:

93. शैक्षणिक टाइमलाईन

Files submitted:

94. Biodata

Files submitted:

95. Low income certificate (If needed)

Files submitted:

96. प्रमाणपत्रे (Mensa, ETSN, Aptitude test)

Files submitted:

97. कॉलेजची फी भरल्याची पावती

Files submitted:

98. Parents consent letter (For Bharati Program students only)

Files submitted:

This content is neither created nor endorsed by Google.

Google Forms